



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur
केगाव, सोलापूर-४१३२५५ महाराष्ट्र (भारत)
दुर्घटनी क्र.०२१७-२७४४७७१-७३ (११ लाईन्स) फॉक्स-०२१७-२३५१३००
'B++' Grade (CGPA 2.96)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur
केगाव, सोलापूर-४१३२५५ महाराष्ट्र (भारत)
दुर्घटनी क्र.०२१७-२७४४७७१-७३ (११ लाईन्स) फॉक्स-०२१७-२३५१३००
संकेतस्थळ: <http://su.digitaluniversity.ac> ई-मेल:fao@sus.ac.in



खरेदी व भांडार विभाग

जा.क्र.पुअहोसोविसो/विवले/खभावि/२०२३/ ११२६

दिनांक: ३ १ AUG 2023

प्रति

विषय: प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील उपहारगृह वार्षिक दरकरारावर चालविण्याकरिता दरपत्रके मागविण्याबाबत...

महोदय/महोदया,


उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील उपहारगृह चालविण्याकरिता वार्षिक दरकरार करावयाचा आहे. तरी आपण अंदाजपत्रकामध्ये दिलेल्या [Schedule B] तपशिलाप्रमाणे आपले अपेक्षित दर करासह दरपत्रकात भरुन मा.वित्त व लेखा अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नावे सिलबंद लिफाफ्यात दि.११/०९/२०२३ पर्यंत पाठवावे. लिफाफ्यावरती "उपहारगृह चालविण्याकरिता दरपत्रक" असा स्पष्ट उल्लेख करावा.

तरी आपले दरपत्रक नमूद केलेल्या तारखेपूर्वी कार्यालयीन वेळेत पोहोच करावीत. दरपत्रकासंदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र	तपशिल	दिनांक	वेळ	ठिकाण
१	दरपत्रक प्रकाशित करण्याचा दिनांक	३१/०८/२०२३		
२	दरपत्रक फॉर्म मिळण्याचा दिनांक व वेळ	०१/०९/२०२३	सकाळी. १०:३०	
३	दरपत्रक फॉर्म स्विकारणे अंतिम दिनांक व वेळ	११/०९/२०२३	सायं ०६.००	
४	दरपत्रके उघडण्याचा दिनांक व वेळ (शक्य झाल्यास)	१२/०९/२०२३	दुपारी ०३.००	वित्त व लेखा विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-४१३२५५

वरील कामाचे दरपत्रक, सुचना सोलापूर विद्यापीठाच्या <http://su.digitaluniversity.ac> या संकेतस्थळावर Quotation या शिर्षकाखाली उपलब्ध आहे.

(सौ.ए. श्रेणिक शाह)
वित्त व लेखा अधिकारी



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
सोलापूर विद्यापीठ

Σ ॥ विद्या सपन्नता ॥

NAAC Accredited-2022

'B++' Grade (CGPA 2.96)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

सोलापूर पुणे महाराष्ट्र, केगांव, सोलापूर - ४१३ २५५ (महाराष्ट्र)

website: <http://su.digitaluniversity.ac>

सोलापूर विद्यापीठाच्या आवारातील उपाहारगृह
चालविणे.

दरपत्रक फॉर्म

दरपत्रक शुल्क- रु. १,०००/-

पुण्यश्लोक अहिन्द्यादेवी होळकर
 सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
 सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग, केंगांव, सोलापूर - ४१३ २५५ (महाराष्ट्र)
 फोन नं. ०२१७ २७४४७७०० Website :Su.digitaluniversity.ac
 श्री.वर्ष २०२३-२४ करीता सोलापूर विद्यापीठ आवारातील उपाहारगृह

चालविण्यासाठी दरपत्रके सूचना

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर खालील कामाचे जाहीर दरपत्रक [तांत्रिक व दराची] मागविण्यात येत आहे.

अ. क्र.	कामाचे नांव	बराणा रक्कम	निविदा शुल्क
०१.	पुण्यश्लोक अहिन्द्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आवारातील उपाहारगृह चालविण्यो.	रु. ३,०००/-	रु. १,०००/-

वर नमूद केलेल्या कामासाठी तत्सम कामाचा अनुभव असणा-या मक्तेदारांकडून मोहारबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत. को-या दरपत्रके दि. --/--/२०२३ पासून विद्यापीठ कार्यालयात उपलब्ध होतील. दरपत्रके विद्यापीठाकडे पोहचविण्याची अंतिम मुदत दि. ११०९/२०२३ सायं ०६.०० वाजेपर्यंत आहे. ठेकेदाराकडून निवीदेमधील नमूद केलेल्या दरावाबत वाटाघाटी केल्या जाणार नाहीत.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे स्वास्थ उत्तम राहणासाठी जेवणाचा दर्जा उत्कृष्ट असणे आवश्यक असल्याची बाब विचारात घेता, प्राप्त झालेल्या पात्र निवीदांपैकी केवळ न्युनतम दराचा विचार न करता निवीदा धारकांचा शैक्षणिक संस्थांमध्ये मेस/उपहारगृह चालविण्याचा अनुभव इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन निवीदा स्विकारण्याचे सर्व अधिकार विद्यापीठास राहतील.

शक्य झाल्यास प्राप्त निविदा दि. १२/०९/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता उघडण्यात येतील. कोणतेही कारण न देता कोणतीही निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार विद्यापीठाने राखून ठेवला आहे. याबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या sus.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर News / Events, च्या Quotation या मथळयाखाली उपलब्ध आहे.

दिनांक -
 सोलापूर - जाहिरात क्र.विवले/केखवि/२०२३/

[योगिनी घारे]
 कुलसचिव



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

फॉर्म नं-

रुपये - १,०००/-

दरपत्रके फॉर्म

१.	कामाचे नांव	:	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आवारातील उपाहारगृह चालविणे. [परिशिष्ट- अ प्रमाणे]
	कामाचा कालावधी	:	[११ महिने]
२.	को-या दरपत्रकाचे शुल्क	:	रुपये- १,०००/- [विना परतावा]
३.	को-या दरपत्रके मिळण्याचा कालावधी (कार्यालयीन वेळेत)	:	दि.०१/०९/२०२३ ते दि.११/०९/२०२३ (सायं.६०:०० पर्यंत) कार्यालयीन वेळेत
४.	बयाणा रक्कम	:	रुपये- ३,०००/- (रोख/डी.डी.)
५.	दरपत्रके खरेदीदारांचे नांव	:	<hr/> <hr/>
			विद्यापीठ अभियंता [अभियांत्रिकी विभाग] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर



[ठेकेदारांनी भरावयाची माहिती]

१.	कामाचे नांव व कालावधी	:	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या आवारातील उपहारगृह चालविणे. [परिशिष्ट- ब प्रमाणे]
२.	ठेकेदारांचे नांव	:	
३.	ठेकेदारांचा संपुर्ण पत्ता	:	
४.	टेलीफोन/मोबाईल नंबर	:	
५.	पैन नंबर	:	सोबत झेरॉक्स जोडावी.
६.	को-या दरपत्रकाची किंमत	:	रुपये- १,०००/- [विना परतावा]
	अ. रोखीने भरणा केला असल्यास	:	पावती क्रमांक- दि- / /२०२३
	ब. संकेतस्थळावरून को-या निविदेची प्रत घेतली असल्यास	:	धनादेश क्र- बँकेचे नांव----- शाखा-----
७.	बयाणा रक्कम [परत मिळणारी रक्कम]	:	रु- ३,०००/- (रोख/डी.डी.)
	अ.रोखीने भरणा केला असल्यास	:	पावती क्रमांक- दि- / /२०२३
	ब. डी.डी.ने भरणा केलेली असल्यास	:	डी.डी.क्र----- दि. / /२०२३ बँकेचे नांव----- शाखा-----

ठेकेदारांची स्वाक्षरी व शिक्का



परिशिष्ठ - अ

अ. क्र.	तपशील	दर	अ. क्र.	तपशील	दर
०१	थालीपीठ		१६	भेळ	
०२	धपाटे		१७	ढोकळा	
०३	पराटा-आलुपराटा / गोबीपराटा/ मेर्थीपराटा		१८	जिलेबी / सोनपापडी	
०४	उत्तप्पा		१९	शेंगा लाडू	
०५	सँडविच - ग्रील्ड / साधा		२०	डिंक लाडू	
०६	डोसा		२१	चहा फुलकप	
०७	मंचुरीयन		२२	शिरा [१ प्लेट] १०० ग्रॅम	
०८	फ्राईड राईस		२३	पोहे [१ प्लेट] १०० ग्रॅम	
०९	भजी- कांदाभजी / बटाटाभजी		२४	बडा सांबर [२ नग] ४० ग्रॅम प्रति नग	
१०	पुरीभाजी		२५	इडली सांबर [२ नग] ३० ग्रॅम प्रति नग	
११	चहा [साधा] ६५ मिली		२६	टोमॅटो ऑम्लेट [१ प्लेट]	
१२	चहा [स्पेशल] ६५ मिली		२७	शाबुदाणा खिचडी १२५ ग्रॅम	
१३	नेस कॉफी ६५ मिली		२८	शाबुदाणा [२ नग] ४० ग्रॅम प्रति नग	
१४	दुध १०० मिली		२९	मिसळ पाव	
१५	समोसा/कचोरी/बडापाव [१ नग] ८० ग्रॅम प्रति नग		३०	पाणी बॉटल	

२. शीतपेये/ आईस्क्रीम/फ्रुटस/ बेकरी पदार्थ

अक्र	तपशील	दर	अक्र	तपशील	दर
०१	लिंबु शरबत		०६	क्रिम रोल	
०२	लस्सी/मठठा / ताक		०७	बिस्कीटे	
०३	मसाल दुध		०८	त्रितु नुसार फळे	
०४	आईस्क्रीम		०९	सुगंधी दुध	
०५	केक				

ठेकेदाराची स्वाक्षरी व शिक्का

अ.क्र	तपशिल	प्रमाण	दर रु. मध्ये
१.	दोन्ही वेळचे जेवण (प्रति महिना) ०१ आठवडयात एक दिवस फिस्ट असेल ०२ पनीर भाजी किंवा तत्सम भाजी. / स्विट (मर्यादीत), चपाती, ०३ पातळ भाजी ०४ मसाला भात / पापड रोस्टेड/ भजी (मर्यादीत), कोशरींबीर किंवा कांदा लिंबु.	अमर्यादित	

आठवडयात जेवण्यात समाविष्ट करण्याचे आयटम

०१	पालेभाजी / मिरची ठेचा / भाजनीचे थालीफीट / दही - ताक / राजगीरा लाडू / शेंगा लाडू / वांगी / दोडका / भोपळा / पालक चुका / आळुची पाने / कडी खिचडी
०२	आठवडयात एक दिवस इडली सांबर, चटणी
०३	आठवडयात एक दिवस पाव भाजी / मिसळ पाव
०४	स्पेशल जेवणाच्या दिवशी सण आला तर सणाचे स्पेशल जेवण दिल्यास चांगले होईल.

ठेकेदाराची स्वाक्षरी व शिक्का



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

- सूचना व अटी -

१. उपाहारगृहाचा करार हा ११ महिन्याकरिता असून तो उपाहारगृहाचा ताबा घेतल्यापासून चालू होईल.
२. ठेकेदाराने उपाहारगृह चांगल्याप्रकारे चालवित असल्याचे कुलसचिव/उपाहारगृह समितीला आढळल्यास करार पूढे चालू ठेवता येईल. कुलसचिव/ उपाहारगृह समितीचा निर्णय ठेकेदारावर बंधनकारक असेल.
३. ठेकेदाराने खालील बाबींची पुर्तता केल्यावरच त्यांची दरपत्रके ग्राहय धरण्यात येईल.
४.
 - अ कराराच्या तारखेपासून सात दिवसाच्या आत सुरक्षा ठेव रक्कम रु.२,००,०००/-[अक्षरी दोन लाख फक्त] इतकी विद्यापीठाच्या कार्यालयाकडे जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा करार रद्द करण्यात येईल.
 - ब उपहारगृहाचा ताबा घेण्यापुर्वी मा. कुलसचिव यांच्या समवेत रु. १००/- च्या बॉन्ड पेपरवर करार करणे बंधनकारक आहे.
 - क तात्काळ उपाहारगृह चालू करावे किंवा उपाहारगृह समितीने ठरवून दिलेल्या मुदतीत चालू करावे अन्यथा ठेका रद्द करण्यात येईल.
५. शैक्षणिक (महाविद्यालय/विद्यापीठ) रुग्णालय/शासकीय किंवा निमशासकीय/नामांकित खाजगी औद्योगिक / सरकारी कार्यालय या ठिकाणी उपहारगृह चालविणे /हॉटेल व्यवसायातील किमान २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
६. ठेकेदाराने परिशिष्ट मध्ये नमूद केलेल्याच वस्तू विकणे बंधनकारक आहे. मान्य वस्तू व्यतिरिक्त इतर वस्तू ठेवू किंवा विकू नये. मान्य यादीतील वस्तूत वरचेवर समिती कडून बदल करून घेता येईल. बदलेल्या वस्तू विकण्याकरिता त्याचा दर व गुणवत्ता याबाबत ठेकेदाराला कुलसचिव किंवा उपाहारगृह समिती कडून लेखी मान्यता घेणे आवश्यक आहे.
७. ठेकेदाराने कुलसचिव/ उपाहारगृह समितीच्या पुर्वी परवानगी शिवाय कोणतीही वस्तू कमी खप असल्यामुळे ठेवण्याचे बंद करू नये. तसेच कधीही चहा / नाष्टा /जेवण / तसेच थंडपेय कमी पडू नयेत.
८. उपाहारगृह समिती ही फक्त मान्यता प्राप्त कंपनीच्याच वस्तू विकाण्यास मान्यता देईल. हलक्या / निकृष्ट दर्जाच्या वस्तू मान्य केल्या जाणार नाहीत.
९. ठेकेदाराने सर्व वस्तूच्या विक्रीचे दरपत्रक उपाहारगृहाच्या आत व बाहेर शक्यतो काऊंटर जवळ लावावे. सर्व वस्तूच्या विक्रीचे दर हे विद्यापीठाने मान्य केलेल्या दराप्रमाणे असतील. मक्ता मिळाल्यानंतर कोणत्याही वस्तुचे दर वाढविता येणार नाही.
१०. ठेकेदाराने सर्व खाण्याच्या वस्तूवर माशया बसू नये म्हणून जाळीचा वापर करावा.
११. विद्यापीठकडून हलक्या / निकृष्ट दर्जाच्या वस्तू मान्य केल्या जाणार नाहीत.
१२. जर विद्यार्थी किंवा विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी उपाहारगृहामध्ये मेस लावलेली असेल तर तीन जेवणाचे खाडे झाल्यास ते हिशोबात धरले जाणार नाही. पण त्यानंतरचे खाडे हिशोबात धरण्यात येतील.

१३. मेसमध्ये वापरण्यात येणारे जिन्नस चांगल्या दर्जाची असावेत. त्यात तडजोड केली जाणार नाही.
१४. ज्या दिवशी उपवास असेल तेव्हा उपवाराचे पदार्थ ठेवणे बंधनकारक असेल.
१५. ठेकेदाराला उपहारगृहाच्या भाड्यापोटी **रु.३,०००/-** [अक्षरी तीन हजार फक्त] प्रति महिना दयावे लागतील. या व्यतिरिक्त मिटर प्रमाणे वापरलेल्या विजेचे भाडे (वापरलेल्या वीजेचे रिडींग हे प्रत्येक महिन्याच्या अखेरला घेण्यात येईल) ही विद्यापीठास अदा करावे लागेल. सदरचे भाडे व विज बील महिना संपल्यानंतर पुढील महिन्याच्या दहा तारखेला जमा करावे (म्हणजेच आँगस्ट महिन्याचे भाडे व वीज बील हे दहा सप्टेंबरला जमा करावे).
१६. उपहारगृहाचा वापर हा फक्त अन्न तयार करून विद्यार्थी कर्मचारी इत्यादीना पुरवण्याकरिता करावा. राहण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी उपहारगृहाचा वापर करता येणार नाही.
१७. ठेकेदाराकडे स्वतःचा जीएसटी नंबर व पैन नंबर असला पाहिजे व त्याने नमूद केलेले दर हे जीएसटीसह असावेत.
१८. ठेकेदाराने स्वंयपाकासाठी किंवा अन्न गरम करण्यासाठी कोणत्याही विजेच्या उपकरणांच्या वापर करू नये. ठेकेदाराने फक्त व्यावसायिक [Commercial] LPG गॅस चा वापर करावा. स्वंयपाकासाठी लाकडाचा इंधनासाठी वापर करता येणार नाही.
१९. ठेकेदाराने उपाहारगृहाचे मासिक भाडे व विद्युत देयक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत विद्यापीठाकडे जमा करावेत, जर मासिक भाडे व विद्युत देयक प्रत्येक महिन्यात विद्यापीठाकडे जमा केले नसेल तर प्रति दिन **रु.५००/-** इतके दंड आकारण्यात येईल. कपात केलेली दंडाची रक्कम कोणत्याही सबवीवर दंड रद्द करण्यात येणार नाही.
२०. उपहारगृह व त्याचा परिसर स्वच्छ ठेवणे हे ठेकेदारावर बंधनकारक राहील.
२१. उपहारगृह व त्याचा परिसर अस्वच्छ आढळल्यास प्रत्येक वेळी **रु.५०/-** इतका दंड आकारण्यात येईल. स्वतः कामगार नेमून उपाहारगृह व परिसर स्वच्छतेची जबाबदारी ठेकेदारांची राहील.
२२. दररोज उपाहारगृहाची पाहणी व तपासणीची जबाबदारी ही उपाहारगृह समितीची राहील. तपासणीच्या वेळी एखादा पदार्थ भेसळ किंवा हलक्या दर्जाचा आढळल्यास ठेकेदाराला **रु.१००/-** इतका दंड मा. कुलसचिव समितीच्या शिफारसीवरुन करतील.
२३. ठेकेदाराने किंवा त्याच्या कोणत्याही कर्मचा-याने उपाहारगृहाचा वापर हा राहण्यासाठी करू नये.
२४. ठेकेदाराने व त्याच्या सर्व कर्मचा-यांनी स्वच्छ कपडे परिधान करणे बंधनकारक आहे.
२५. करारात मान्य केलेल्या वस्तू पैकी किमान ७५ टक्के वस्तू रोज उपाहारगृहात उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
२६. चहा करिता ठेकेदाराने प्लाटिकच्या कपाचा वापर करू नये.
२७. उपाहारगृहात काम करणा-या कर्मचा-यास जर काही इजा, अपघात झाल्यास किंवा उपहारगृह आवारातून एकादी वस्तू निष्काळजीपणामुळे गहाळ झाल्यास ती सर्वस्वी ठेकेदाराची जबाबदारी राहील.
२८. ठेकेदाराने उपहारगृहाचा ताबा घेण्यापुवी **रु. ५००/-** च्या Non-Judicial स्टॅप पेपरवर करार सात दिवसात करणे आवश्यक आहे, अन्यथा ठेकेदाराचा हक्क संपुष्टात येईल.
२९. उपाहारगृहातील विद्यापीठाच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्या करिता ठेकेदारास जबाबदार धरण्यात येईल.
३०. उपाहारगृह उघडण्याची व बंद करण्याची वेळ उपाहारगृहात लावावी. आवश्यकते प्रमाणे वरील वेळेत बदल हा उपाहारगृह समिती मा. कुलसचिवांच्या वतीने सुचवेल.
३१. ठेकेदाराने Shop Act चे नियम मोडू नयेत ते मोडले गेल्यास त्यांची जबाबदारी ठेकेदाराची राहील.
३२. ठेकेदारास अंशता किंवा पुर्ण उपाहारगृह चालविण्यास ठेका दुसऱ्या ठेकेदाराला देता येणार नाही. तसे आढळल्यास ठेकेदारांवर कार्यवाही करण्यात येईल.
३३. ठेकेदाराने चहा, अल्पोहार इत्यादी स्वतःच्या जबाबदारीवर उधार द्यावेत. उपाहारगृह समिती / मा. कुलसचिव असा कोणताही दावा कोणत्याही परिस्थितीत विचारात घेणार नाहीत.

३४. करारात नमुद केलेल्या वरील पैकी कोणत्याही अटी व शर्टीचे करार कालावधीत उल्लंघन झाल्याचे आढळल्यास तात्काळ करार रद्द करण्याचे व सुरक्षा ठेव रक्कम परत न देण्याचे पुर्ण अधिकार मा. कुलसचिवांना आहेत. अशा परिस्थितीत मा. कुलसचिवांचा निर्णय अंतिम राहिल व तो ठेकेदारावर बंधनकारक असेल.
३५. करार करतेवेळी उपाहारगृहातील सर्व वस्तुच्या यादीवर सही करावी लागेल व ज्यावेळी हा करार संपुष्टात येईल तेव्हा सर्व वस्तु चालू स्थितीत विद्यापीठास परत कराव्या लागतील. त्यात कोणत्याही वस्तू कमी किंवा नादुरुस्त आढळल्यास त्याची किंमत सुरक्षा ठेवीच्या रक्कमेमधून वसुल केली जाईल.
३६. कोणत्याही कारणाने मा.कुलसचिवांनी करार रद्द केल्यावर ठेकेदाराने नोटीस दिल्यापासून किंवा उपाहारगृहाच्या प्रवेश दारावरती चिकटवल्यापासून एक आठवड्यात उपाहारगृह परिसर रिकामा करावा लागेल. उपाहारगृह रिकामा करण्यास एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास सूरक्षा ठेव रक्कम परत केली जाणार नाही.
३७. सर्वात कमी दराची दरपत्रके कोणतेही कारण न देता नाकारण्याचे अधिकार मा. कुलसचिवाना आहेत.
३८. सदरचा करार एक महिन्याच्या पुर्व सूचनेने मा. कुलसचिव किंवा ठेकेदार रद्द करून शकतील.
३९. विद्यापीठ उपाहारगृहाकरिता कोणतेही फर्निचर, स्वयंपांकाची उपकरणे पुरवणार नाही.
४०. सर्व अन्न पदार्थ रिफाइंड तेलामध्ये तयार करणे आवश्यक आहे.
४१. संबंधीत ठेकेदाराने यापूर्वीचे उपाहारगृहाचे काम केलेचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
४२. उपाहारगृहामध्ये पुरेसे वेटर (कर्मचारी) ठेवणे आवश्यक आहे.
४३. जेवण व नाष्ट्यासाठी स्टीलच्या प्लेट बापरावे, तसेच त्या प्लेटा लागतील तेवढया उपाहारगृहामध्ये ठेवणे आवश्यक आहे.
४४. उपाहारगृहामध्ये शक्यतो थंड पाण्याच्या कॅनमधून पिण्याचे पाणी देण्यात यावे.
४५. ज्या ठेकेदारांनी यापूर्वी विद्यापीठातील उपाहारगृह चालविण्याचा मक्ता दिलेला होता. अश्या ठेकेदारास सदरच्या उपाहारगृहाकरिता दरपत्रके जमा करावयाचे असल्यास विद्यापाठाकडून देण्यात येणाऱ्या काम पुर्णत्वाचा दाखला दरपत्रकाच्या तांत्रिक लिफाफामध्ये जोडणे अनिवार्य राहील. जर काम पुर्णत्वाचा दाखला न जोडल्यास त्यांना अपात्र ठरविण्यात येईल.
४६. ठेकेदार व प्रस्तुत विद्यापीठ यांच्यात न्यायालयीन किंवा इतर प्रकरण प्रलंबीत असल्यास तसे स्पष्ट नमूद करावे.
४७. वरील प्रमाणे सर्व सुचना व अटी मान्य असुन माझ्यावर बंधनकारक आहेत.

ठेकेदाराची स्वाक्षरी व शिक्का

दरपत्रके भरण्यासाठी सूचना व अटी

- १ दरपत्रके कार्यालयीन वेळेत सोमवार ते शुक्रवार (२ रा व ४ था शनिवार व सार्वजनिक सुद्धी सोडून) ११ ते ३ या वेळेत स्विकारल्या जातील.
- २ सर्व दरपत्रके, वरील सूचनांचे पालन करून तयार कराव्यात व विद्यापीठ कार्यालयात जमा कराव्यात
- ३ अपूर्ण निविदा ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
- ४ दरपत्रके स्विकारण्याचा अंतिम दिनांक व वेळ संपल्यानंतर प्राप्त होणा-या दरपत्रके स्विकारण्यात येणार नाहीत. वेळ व दिनांक दरपत्रकाच्या सूचनेत नमूद करण्यात आली आहे.
- ५ दरपत्रके हया सोबतच्या नमून्यातच असाव्यात. दरपत्रकाच्या पानावर ठेकेदारांची सही व शिकका असावा.
- ६ बयाना रक्कम विद्यापीठाकडे जमा केलेली पावती सोबत नसलेल्या दरपत्रके नाकारण्यात येतील.
- ७ फक्त शाकाहारी अन्न तयार करून पुरविण्यात यावे.
- ८ सदरचा करार हा फक्त ११ महिन्याकरिता आहे.
- ९ दरपत्रके मंजुर झाल्यानंतर रु.२,००,०००/- इतके सुरक्षा ठेव रोखीने/डी.डी. ने विद्यापीठाकडे जमा केल्यानंतरच कार्यारंभ आदेश देण्यात येईल.
- १० ठेकेदाराने उपाहारगृहात काम करणा-या कामगाराची यादी विद्यापीठाच्या कार्यालयाकडे जमा करणे बंधनकारक आहे.
- ११ उपाहारगृहातील पदार्थासाठी मागणी मध्ये होणा-या चढ उताराला विद्यापीठ जबाबदार असणार नाही.
- १२ दरपत्रके दोन बंद लिफाफाच्या पध्दती मध्ये सादर कराव्यात.

तांत्रिक दरपत्रक लिफाफा क्र.०१ :

- १) पहिल्या लिफाफामध्ये कामाच्या अनुभवाचा दाखला
- २) विद्यापीठाचा काम पुर्णत्वाचा दाखला (ज्या ठेकेदाराने यापूर्वी विद्यापीठातील उपाहारगृह चालविण्याचा मक्ता घेतलेला आहे त्यांच्याकरिता दाखला जोडणे अनिवार्य राहिल.)
- ३) बयाणा रक्कम भरलेली पावती,
- ४) दरपत्रक फॉर्म (परिशिष्ट - ब वगळता), सुचना व अटी मान्य असल्याचे स्वाक्षरी केलेले पत्र,
- ५) अद्यायावत अन्न परवाना (भेसळ प्रतिबंधक),
- ६) पॅन कार्डची झेरॉक्स,
- ७) अद्यायावत शॉप अँक्ट दाखला झेरॉक्स प्रत, इत्यादी कागदपत्रे टाकून लिफाफा बंद करावा. सदर लिफाफांवर तांत्रिक दरपत्रके असे नमूद करावे.
- ८) जीएसटी नंबर प्राप्त झाल्याचे शासनाचे नोंदणी प्रमाणपत्र.

दराची दरपत्रक लिफाफा क्र.०२:

- १) दुस-या लिफाफांमध्ये दरपत्रक फॉर्म मधील परिशिष्ट 'ब' वर दर नमूद करून बंद करावा व त्यावर दराची दरपत्रके असे नमूद करावे.

- १३ वरील सर्व सुचना व अटी मला मान्य आहेत.

ठेकेदाराची स्वाक्षरी व शिकका